

S.Y.B.A. (Dance) SEM – IV (CBCS - 2015 Course) : WINTER - 2018

SUBJECT: DANCE & ALLIED ARTS, PHYSIOLOGY OF DANCE

Day: Saturday
Date: 20/10/2018

W-2018-0175

Time: 03.00 P.M. To 05.00 P.M.
Max. Marks: 30

N.B:

- 1) Solve any **THREE** questions.
 - 2) Figures to the **RIGHT** indicate **FULL** marks.
-

Q.1 What is an Ideal diet for a dancer and why it is important to have an Ideal diet? (10)

Q.2 a) Differentiate between – Dance and Music. (05)

b) Differentiate between – Fine arts and other arts. (05)

Q.3 a) Explain the classification of arts. (05)

b) Give benefits that dancer gets from yoga. (05)

Q.4 a) Explain Shadangas of Painting and their relation with dance. (05)

b) List the different relaxation methods available for a dancer. (05)

Q.5 a) What kind of exercises a dancer should do? (05)

b) Explain inter-relation between music and dance. (05)

* * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) कोणतेही तीन प्रश्न सोडवा.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

- प्र.१ नर्तकीस योग्य आहार कोणता? नर्तकीस योग्य आहाराची गरज स्पष्ट करा. (१०)
- प्र.२ अ) फरक सांगा - नृत्य आणि संगीत (०५)
ब) फरक सांगा - ललित कला आणि इतर कला (०५)
- प्र.३ अ) कलांचे वर्गीकरण स्पष्ट करा. (०५)
ब) योगामुळे नर्तकीस होणारे फायदे सांगा. (०५)
- प्र.४ अ) चित्रातील षडांगे सांगा व त्यांचा नृत्याशी असलेला संबंध स्पष्ट करा. (०५)
ब) शिथिलीकरणास उपलब्ध असणाऱ्या पध्दती सांगा. (०५)
- प्र.५ अ) 'नर्तकीने कोणते व्यायाम करावेत याची माहिती द्या. (०५)
ब) संगीत व नृत्याचा परस्पर संबंध स्पष्ट करा. (०५)

* * * *